

January 24, 2023

The Manager,
Listing Department,
BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Tower,

Dalal Street, Mumbai 400 001. Tel no.: 22721233

Fax No.: 22723719/ 22723121/ 22722037

BSE Scrip Code: 542773

The Manager,

Listing Department,

The National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5th Floor, Plot C/1, G

Block,

Bandra - Kurla Complex, Bandra (E),

Mumbai 400 051. Tel No.: 2659 8235

Fax No.: 26598237/ 26598238

NSE Symbol: IIFLSEC

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication - Financial Results of IIFL Securities Limited

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the Unaudited Financial Results of IIFL Securities Limited, for the quarter and nine months ended December 31, 2022, published in "Business Standard" (English) and "Nav Shakti" (Marathi) newspapers on January 24, 2023.

The same has been enclosed herewith.

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You,

Yours faithfully,

For IIFL Securities Limited

Meghal Shah Company Secretary

Encl: as above

GOA STATE INFRASTRUCTURE DEVELOPMENT CORPORATION LIMITED

7° Floor, EDC House, Dr. Atmaram Borkar Roa Tel.: (0832) 2493550-59 Fax – (0832)2493577 GSIDC il@asidcltd.con TENDER NOTICE

No: GSIDC/FNGG /NIT-76/2022-2023

Date: 23/01/2023 GSIDC invites online bids under two bid system on item rate basis from eligible Contractors / Agencies for the work of "Upgradation of Infrastructure in the rural areas under Deendayal Panchayat Raj Infrastructure Development (Golden Jubilee) Scheme 2013-Upgradation of Panchayat Building of Village Panchayat Kalay including Community Hall." (Estimated Cost – Rs. 1,33,23,643.00)

For detailed Tender Notice, please visit website https://www.gsidcltd.com.



Regd. Office-D-19-20, Panki Industrial Area, Kanpur-208 022 TEL: +91 (0512) 2691 113 - 6; Email: secretary@kanplas.com; Web: www.kanplas.com CIN: L25209UP1971PLC003444

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations 2015, notice is hereby given, that a meeting or Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday 11° Pehruary, 2023 at 12:30 PM at A-1/A-2 Panki Industrial Area Kanpur 208022 to, inter-alia, consider Standalone & Consolidated Unauditer Financial Results for the Quarter medied 31° December, 2022.

For Kanpur Plastinack Limited

Date: 23.01.2023



Phone 1 9364-959113, small x cshphenegg-blognaticcom
Phone 1 9364-9591113, small x cshphenegg-blognaticcom
To the dollar phone 2 9364-959113, small x cshphenegg-blognaticcom
With reference to our invitation of Bids Note(2014) Photo 1-30(1)(2023) dated 20-09-2022
and Notice for Extension of Bid Submission No.CE/ChPHPHCT-33(1)(2023) dated 20-09-2022
and Notice for Extension of Bid Submission No.CE/ChPHPHCT-33(1)(2022) dated 04-11-2022
portaining to the Renovation and Hydra Mechanical and Calif Facilities (Packagell) under the
Project for "Renovation and Modernisation of Uniam-Unitru Stage-III Hydrosiectric Power
Station" the date of Bid Submission is bereby schedad upto 14* February 2023.
All interested bidders are advised to submit their bids in conformity with the tender document
on or before 14-00 nours (IST) of 14th February 2023. Bids will be opened on the same day at
14-00 Hours (IST).

Sci.-

(M. Rymb Chief Engineer Hydro Planning & Hydro Constructi MePGCL, Shillo



IIFL SECURITIES LIMITED

CIN: L99993MH1996PLC132383

Regd. Office – IIF LHouse, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. 8-23,

MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane – 400604

* Tel: [91-22] 41035000 • Fax: [91-22] 25806654 • E-mail: secretarial@iff.com

		Quarter ende	d	Nine mon	Year ended			
Particulars	Dec 31, 2022	Sept 30, 2022	Dec 31, 2021	Dec 31, 2022	Dec 31, 2021	Mar 31, 2022		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
Total income	34,698.76	32,340.41	36,795.13	96,519.02	95,436.28	1,31,641.05		
Profit before tax	8,505.13	7,532.74	11,341.62	22,176.70	29,663.52	40,210.21		
Profit after tax	6,456.13	5,546.54	8,607.19	16,341.51	22,695.05	30,583.02		
Total comprehensive income	6,420.36	5,531.67	8,601.90	16,164.91	22,592.64	30,566.99		
Equity share capital	6,097.10	6,082.50	6,071.26	6,097.10	6,071.26	6,078.72		
Other equity						1,12,118.82		
Earnings per share (of ₹ 2/- each)								
- Basic (in ₹) *	2.12	1.83	2.84	5.39	7.47	10.09		
- Diluted (in ₹) *	2.10	1.81	2.79	5.33	7.36	9.94		
*Quarter and nine months ended numbers are not annualised								

Notes:

1) The above consolidated unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2022, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on January 23, 2023.

2) These consolidated unaudited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards 34 - Interim Financial Reporting (*Ind AS 34*) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India with the requirements of Regulations, 3 and 52(4) of 558IL (Justing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

3) The Board of Directors of the company have declared an interim dividend of 4 3 per equity share having face value of *1 2 each for the financial year 2022-2023.

4) The key data relating to standalone results of IIFL Securities Limited is as under:

Tin Lating

**Tin Lat

, ,								
		Quarter ender	i	Nine mon	Year ended			
Particulars	Dec 31, 2022	Sept 30, 2022	Dec 31, 2021	Dec 31, 2022	Dec 31, 2021	Mar 31, 2022		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
Total income	31,608.02	29,830.85	28,568.93	88,384.00	77,787.19	1,15,052.07		
Profit before tax	8,626.61	7,543.59	7,952.50	21,762.21	21,814.16	35,877.08		
Profit after tax	6,592.30	5,629.61	6,218.96	16,200.66	16,775.99	28,411.32		
Total comprehensive income for the period	6,563.59	5,613.59	6,217.08	16,036.37	16,680.10	28,386.39		

5) The Board in its meeting held on Tuesday, December 06, 2022 had considered and approved the Scheme of Arrangement between IIFL Securities. Limited ("Demerged Company") and Spaisa Capital Limited ("Resulting Company") and their respective shareholders and creditors ("Scheme"). The Scheme, Inter alia, provides for the demerger, transfer and vesting of the Online Retail Trading Business of the Demerged Company into the Resulting Company, on a going concern basis (with effect from the appointed date April 01, 2023) and in consideration thereof, the Resulting Company shall issue its equity shares to the shareholders of the Demerged Company. These shares shall be listed on Bombay Stock Exchange Limited (collectively referred to as "Stock Exchanges"). The Scheme is, inter alia, which is the shareholders of the Company is an accordance of the Company is an accordance of the Company is an accordance of the Company is in the process of seeking the same.

1) The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended financial results field with the stock exchanges under Regulation 33 and \$2(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and nine months ended financial results are available on the stock exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. www.iffsecurities.com.

By order of the Board For IIFL Securities Limited R. Venkataraman Chairman and Managing Director (DIN: 00011919)



FORM NO. CAA. 2
[Pursuant to Section 230(3) of the Companies Act, 2013 and Rules 6 and 7 of the Companies

PROVISIONS OF THE COMPANIES ACT,2013

AND
IN THE MATTER OF THE SCHEME OF ARRANGEMENT BETWEEN EDELWEISS FINANCIAL SERVICES
LIMITED AND NUVAMA WEALTH MANAGEMENT LIMITED (FORMERLY KNOWN AS EDELWEISS
SECURITIES LIMITED) AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND CREDITORS

Edelweiss Financial Services Limited, a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having Corporate Identity Number 199999MH1995PLC09461 and having its registered office at Edelweiss House, Off. C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400 098, Maharashtra

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETING OF THE EQUITY SHAREHOLDERS OF THE FIRST APPLICANT COMPANY

SHAREHOLDERS OF THE FIRST APPLICANT COMPANY
totice is hereby given that by an Order dated lanuary 12, 2023 ("Tibunal Order"), the Mumbai Bench of the
ational Company Law Tribunal ("Tibunal") has directed a Meeting to be held of the equity shareholders o
First Applicant Company ("Meeting"), for the purpose of considering, and if though it, approving with o
tithout modification(s), the Scheme of Arrangement between Edebweis Financial Services Limited and Nuvama
(edath Management Limited (Formerky known as Edebweis Securities Limited) and their respective Shareholdera
d Creditors ("Scheme") ander Sections 230 to 252 read with Section 52 and other applicable provisions of the
organics Act, 2013 ("Act").

nonpains Nat. 80.7 (Act.)

In pursuance of the Tribunal Order and as directed therein, and in compliance with the applicable provision act and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulos ("SEBI Listing Regulations"), further notice is thereby given that the Meeting will be held through conferencing ("VC")(other audio visual ("OAVM") on Friday, February 24, 2023 at 4:00 p.m. (IST).

In terms of the Tribunal Order, the Individual notice of the Meetins together with the copy of the Scheme. Statemen unmant to Section 250 to 252 reads with Section 102 and onder applicable provisions of the Act and Bule 6 of the Order of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Bules, 2016 ("CAA Bules") and accompanying comments and through electronic mode to those equity shareholders as on anauray 20, 2023, whose e-mail IDD represented with the First Applicant Company Registrar & Share Transfer Agent ("RTA") of the First Applican Company to Link himten India Privace Limited (Depositorie Participants).

Company i.e. Link Intime India Private Limited //Depositories Participants.

The notice of the Meeting together with the copy of the Scheme, statements pursuant to Sections 230 to 232 read with Section 102 and other applicable provisions of the Act and Rule 6 of the CAA Rules are also placed on the website of the First Applicant Company viz. www.eddevisesfin.com, the website of the Sirst Applicant Company viz. www.eddevisesfin.com, the website of the Sirst Applicant Company to provide the evoting and other facilities for convening the agency appointed by the First Applicant Company, to provide the e-voting and other facilities for convening the Meeting.

The Tribunal has appointed Mr. Rashesh Shah, Chairman of the Board of Directors of the First Applicant Company, failing him, Mr. Venkatchalam Ramaswamy, Vice-Chairman and Esecutive Director of the First Applicant Company, to the the Chairperson for the Meeting and Mr. B. Narsamham, Proprietor — Mr. Sh & Associates, Salvanda and Mr. B. Arasimaham, Proprietor — Mr. Sh & Secretaries, failing him, Mr. K. Venkataraman, Practicing Company Secretary, to be the Scrutinizer for the Meeting.

failing him. Mr. Kvenkatariama, Practicing Company Secretary, to be the Scrutinizer for the Meeting.

Since the Meeting is being held through VCJ OAVM, physical attendance of equity shareholders of the First Applicant Company has been dispensed with Accordingly, the facility of appointment of proxies by the equity shareholders of the First Applicant Company will not be available for the Meeting. A person whose amme is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the First Applicant Company Vepositories as on the cut-off date, i.e., Saturday, February 18, 2023 only shall be entitled to exercise his her? its voting rights on the resolution propose only of an equity shareholder of the First Applicant Company as on the cut-off date i.e. Peternary 18, 2023, hould treat the Notice for information purpose only. The voting rights of an Equity Shareholder Denetical owner capital of the Company as on the cut-off date i.e. Peternary 18, 2023. The cut-off date is a standard owner capital of the Company as on the cut-off date i.e. Peternary 18, 2023. The cut-off date is a standard owner capital of the Company as on the cut-off date is Peternary 18, 2023. The cut-off date is a standard owner capital of the Company as on the cut-off date is Peternary 18, 2023. The Peternary 18, 2023. The cut-off date is peternary 18, 2023. The Peternary 1

he cut-off date for e-voting and time period for the remote e-voting of the Meeting is as under:

Equity Shareholder meeting	
Cut off date for e-voting	Saturday, February 18, 2023
Remote e-voting start date and time	Monday, February 20, 2023 at 9.00 a.m. (IST)
Remote e-voting end date and time	Thursday, February 23, 2023 at 5.00 p.m. (IST)
Equity shareholders of the First Applicant Compa	ny who need assistance before or during the respective Meeti

uity shareholders of the First Applicam Company who need assistance before or during the respective Meetings contact NSDL no <u>evoting@madl.com</u> or contact MS. Pallavi Mahare at the designated enail die <u>evoting@madl.com</u> vational Securities Depository Limited. Trade World, 'A Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapa ng. Lower Parel, Mumbia – 460 133, Maharsahira, India on toll free number 1800-1020-9590 1800-52-244-30

sang, 1000 et acte, sunnor -400 US, sunarisatin, mun of one feet inter finite 1200-290 1200-220-420. The Scheme, if approved by the equity shareholders at their Meeting, will be subject to the subsequent sanction of the Tribunal and such other approvals, permissions and sanctions of regulatory or other authorities, as may be necessary Equity Shareholders of the First Applicant Company selecting any information with regard to the Scheme or the matter proposed to be considered at the Meeting, are requested to write to the First Applicant Company on or before Monday by the Company on the Company on the Company suitably.

ated January 24, 2023

Sd/-Rashesh Shah Chairman of the Board of Directors of First Applicant Compan Chairperson appointed for the Meeting

Indian Overseas Bank

INITION OVERSESS BEINK (IUS) INVITES BIOS FOR THE POINTALELECTION OF RATING CONSULTANT FOR
NDEPENDENT VALIDATION OF INTERNAL
CREDIT RATING AND SCORING MODEL

Indian Overseas Bank

GOVERNMENT E-MARKET PORTAL-ENGAGEMENT OF CONSULTANT AS UALIFIED SECURITY ASSESSOR (QSA FOR PCI DSS CERTIFICATION

J. GEM/2023/B/302 www.iob.in & www.gem.gov.in Tender details and future amendments, if any, keep referring to the following website www.gem.gov.in

The Above GEM Tender documen and can be downloaded from the f www.iob.in & www.gem.gov.in



EXTRACTS OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2022

	(₹ in crores except per share data)											
				Standalone			Consolidated			d		
Sr.	Particulars Particulars		r the quarter end		For the nine months ended	For the year ended		ror tile quarter elided			For the year ended	
No.	r al liculais	31 December 2022	30 September 2022	31 December 2021	31 December 2022	31 March 2022	31 December 2022	30 September 2022	31 December 2021	31 December 2022	31 March 2022	
			Una	udited		Audited		Una	udited		Audited	
1	Total income from operations	6,220.61	5,442.44	5,368.47	16,999.46	20,311.94	6,349.71	5,604.51	5,670.02	17,428.34	21,223.40	
2	EBITDA*	622.33	411.16	739.24	1,556.75	2,790.79	524.79	358.27	796.82	1,431.71	2,987.13	
3	Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	477.30	258.16	573.38	1,118.64	2,170.06	372.10	198.73	622.96	972.29	2,339.44	
4	Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	477.30	258.16	573.38	1,118.64	2,170.06	407.62	208.51	654.07	1,044.42	2,442.12	
5	Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	351.22	189.21	371.82	827.17	1,674.45	314.30	159.11	435.49	794.73	1,881.26	
6	Total comprehensive income for the period [comprising profit for the period	351.22	189.21	371.82	827.17	1,673.56	320.53	163.45	434.36	804.74	1,871.55	
	(after tax) and other comprehensive income (after tax)											
7	Paid up equity share capital (face value of ₹ 2/- each)	105.10	105.10	100.85	105.10	105.10	105.10	105.10	100.85	105.10	105.10	
8	Other equity	5,657.49	5,306.27	4,106.37	5,657.49	4,830.32					5,080.66	
9	Securities premium account	1,236.03	1,236.03	1,149.97	1,236.03	1,236.03						
10	Net worth	5,762.59	5,411.37	4,207.22	5,762.59	4,935.42						
11	Paid up debt capital #	474.00	474.00	375.00	474.00	375.00						
12	Outstanding redeemable preference shares	-	-		-	-						
13		0.53	0.61	0.69	0.53	0.57						
14	Earning per share (EPS) (face value of ₹ 2/- each)											
	a) Basic	6.68	3.60	7.39	15.74	33.65	5.98	3.03	8.66	15.12	37.81	
	b) Diluted	6.68	3.60	7.14	15.74	32.39	5.98	3.03	8.37	15.12	36.39	
	(EPS for the period not annualised)	1	1	1			1					
15		20.00	20.00	20.00	20.00	20.00	1					
16		-			-					1		
17	Debt service coverage ratio	6.35	4.51	7.26	5.78	8.10						
18	Interest service coverage ratio	8.53	5.39	8.48	7.25	8.98				1		

■ EBITDA — Earnings before interest, tax, depreciation & amortization and other income
æ I lided deberture.

Place: Gurugram Date: 23 January 2023

By Order of the Board of Directors For Jindal Stainless Limited

The above is an extract of the detailed format of quarterly/nive months financial results field with the Stock Eucharges under Regulation 52 rend with Regulation 52 rend with Regulation 53 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations 2015). The full format of the standations and consolidated quarterly/nive months financial results are available on the Company's website. (www.jestairiess.com) and on the websites of Bonthay Stock Eucharged reliable (150 www.servisco.com).

The financial results of the Company's Owng for the quarter and nice months ended 3 December 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings below 7022 having yield and a financial results of the Company's Stock Eucharged (160 kg).

These results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of the Companies (indian Accounting Standards). Rules, 2011 (6 hd) Spreading of the Stick Listing Obligations and Discotoure Requirements. (2015 is seminated).

These results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of the Companies (indian Accounting Standards). Rules, 2011 (6 hd) Spreading of the Stick Listing Obligations and Discotoure Requirements. (2015 is seminated).

The service of the Stick Listing Obligations and Discotoure Requirements. (2015 is seminated).

The service of the Stick Listing Obligations and Discotoure Requirements. (2015 is seminated).

The service of the Stick Listing Obligations and Discotoure Requirements. (2015 is seminated).

The service of the Stick Listing Obligations and Discotoure Requirements. (2015 is seminated).

The service of the Stick Listing Obligations and Discotoure Requirements. (2015 is seminated).

The service of the Stick Listing Obligations and Discotoure Requirements. (2015 is seminated).

The service of the Stick Listing Obligations and Discotoure Requirements. (2015 is seminated).

The service of the Stick Listing Committee Repuirements. (2015 is semin

under legislation process, on a going concein basis, in terms of the appreciate provisions of insolvency and basinquipty seared of man (Luquotiann Process), regispations, Exp. Temsor Hospital Process, regispations, Exp. Temsor Hospital Beach, New Delta (From Hospital Scale), Subsequent Scale Certificate dated 16 November 2022 (on receipt of all amount of 17 205.00 crows from the Company) in flow of the Company vesting the sole and beneficial conventing of RSSL, in flow of the Company, Further, in terms of the said Sale Certificate, the Luquidition shad supported the acceptance of the Company and Sections.

The Luquidition shad proceeds the acceptance of the Company and Sections.

The Luquidition shad procedure where the company is the sole and conceptance of the Company and Sections.

The Luquidition shad procedure the acceptance of the company and the company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and for grant of certain reliefs and concessions as ought by the Company and the company of the Company and the

JINDAL STAINLESS LIMITED

(CIN: L26922HR1980PLC010901)
flice: O.P. Jindal Marg, Hisar-125 005 (Haryana)
Tel: (01662) 222471-83
Fax: (01662) 220499
for Investors: investorcare@jindalstainless.com

Website: www.jslstainless.com

ZF Commercial Vehicle Control Systems India Limited CIN: 134103TN2004P1C054667
Regd. Office: Plot No. 3 (SP), III Main Road, Ambattur Industrial Estate, Chennal - 600 058

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE

Two next is nereury given mat the following Share Company Islare stated to have been lost or misg egistered holder(s) / the legal heir(s) of the register applied to the company for the issue of duplicate sh. Folio
Share
Certificate No. Shares Name of registered

	Certificate No.			SHALEHOUGH
P00401	4345	166	12439114 to 12439279	P G VISVANATHAN
the abov	e share certific	ate(s). Ār	ny person(s) who has	aling in any way, with /have any claim(s) in uch claim(s) with the

respect of the said share definicate(s) should loage stud callet(s) with company at list registered office at the address given above within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the company will proceed to issue duplicate share certificate(s). The list of Place: Chennal For ZF Commercial Vehicle Control Systems mid Limited Date: Muthulakshmi Mi, Company Secretary

जाहीर नोटीस

सर्व लोकांस या नोटीसीद्वारे कळविण्यात येत क्री, माझे अशिल मे. साई रिद्म रियलटर्स प्रा. लि. तर्फे डायरेक्टर श्री. अनिल रामचंद्र गुप्ता के ज्ञियरेक्टर श्री. तल्का : वसई, गंचे गाव मौजे : निळेमोरे, तालुका : वसई, जेल्हा :पालघर येथील सर्व्हे नं. ७६/७९/८१, जिल्ला : पालपर येपील सब्हें 7. ७,६/०५/८/ प्रे. पी. नी. ह, क्षेत्र ६,६/१०/८/२०/ पी. पी. नी. ह, क्षेत्र ६,६/१०/८/२०/८/२०/ पी. नी. नी. ह, क्षेत्र ६,००० की. मी., क्षाकरणी ६०० ०० क. चै., प्रांत्मी होत्र इत्याचित्र के स्वाचित्र के स्वचित्र के स्वाचित्र के स्वाचित्र के स्वाचित्र के स्वाचित्र के स्वचित्र के स्वाचित्र के स्वाचित्र के स्वाचित्र के स्वाचित्र के स्वचित्र के स्वाचित्र के स्वाचित्र के स्वाचित्र के स्वाचित्र के स्वचित्र के स्वाचित्र के स्वाचित्र के स्वाचित्र के स्वाचित्र के स्वच कारचा इक्क इरकत किंवा हितसंबंध असल्या अगर कोणत्याही प्रकारची तक्रार वा हरका असल्यास त्यांनी नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १३ दिवसांच्या आत योग्य त्या कागरप्रकासक लेखी पराव्यानिशी पता - रिलायबल प्रेस्टीन पहिला मजला, आय डी.बी.आय. बैंकच्या वरती आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), ता. बसई जि. पालघर - ४०१२०९ या पत्यावर कळवांचे कन्यवा कोणाची कोणत्याही प्रकारची तक्रार व इरकत नाही असे गृहित धरून पुढील कारवा केली जाईल आणि नंतर आलेल्या तक्रार व केली जाईल आणि नंतर आलेल्या तक्रार व

मागणी सचन

खालीलप्रमाणे:-	ara garanaa aaaa a	and the control to the control of th
कर्जदार/जामीनदार यांचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	तारण मत्त्रेचे वर्णन (स्थायर मिळकत)
श्री. अंकुरा वामन वैसाणे,	२०-जाने-२०२३	मिळकतीचे ते सर्वे भाग आणि विभागः फ्लॉट क्र. १०३ १ल्या
सी. सरता अंकुरा वैसाणे,	इ. २३,२६,९८२/- (स्पये	मजल्यावरील जी विंग, बिल्ट-अप क्षेत्र २९० चौरस फूट, व्हॉनस
प्रमुधा प्लंबिंग वर्क	तेवीस लाख स्ववीस हवार	म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील रतन गॅलेक्सी येथे
(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०११६९६२)	नऊरो ब्वाऐंशी मात्र)	बेलवाली, ता. अंबरताथ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र, भारत ४२१५०३
श्री. जवप्रकाश साप्शरण शर्मा,	२०-जाने-२०२३	मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभागः क्लंट क्र. ००६, चटई क्षेत्र
सी. मनसा जवप्रकाश शर्मा,	इ. १५,१५,९१८/- (स्पये	३०३ ची. फूट, मजला क्र. ०, प्रकार ची, फकार ची, भवागी दर्शन
मानसा लेडीज टेलर	पंपरा लाख पंपरा हजार नऊसे	जमीन भारक क्र. ८९५ आणि ८९६ घट गावः शिरणाव ता. पासचर
(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०१०१३३७)	अटरा मात्र)	जि. चालचर, महाराष्ट्र-४०१४०४
सौ. पूजा सचिन कदम,	२०-जाने-२०२३	मिळकतीचे ते सर्व भाग आगि विभागः फ्लॅट क्र. ५६, चौथ्या
श्री. सचिन सद्दाशिव कदम,	इ. ११,८०,८२७/- (स्पये	मजल्यावर, चटई क्षेत्र ३०७ चौ. प्लॉट क्र. ७+८++१४+१५ वर
चंद्रकांत ट्रान्सपोर्ट सर्विसेस	अकरा लाख ऐंशी हजार	''द इम्पेरस'', सर्व्हे क्र. ५५/२/५, गागगाचू गाव, नाशिक
(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०१०६०३६)	आठरो सत्तायीस मात्र)	जिल्हा, महराष्ट्र, भारत, ४२२०१०
श्री. अश्कित विसास तांथे,	२०-जाने-२०२३	मिळकतीचे ते सर्व भाग आधि विभागः क्लंट क्र. ८०५, चटई क्षेत्र
सी. विद्या विसास तांथे,	इ. ३,८५,०७६/- (इपये	१७० ची. फूट, मजला क्र. ८, चिंग ची ० महणून ओळव्यले जागारे,
श्री. विसास भिया तांथे	तीन लाख पंच्याऍशी हजार	इमारत क्र. ४, चीणा साह्राज्य सर्वेक्षण/अंतिम प्लॉट क्रमांकः
(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०१३७१२९)	कहासर मात्र)	१४२/२/१० माहीच, पालचर, महाराष्ट्र-४०१४०४.
श्री. सुनील साधू शेट्टी,	१९-जाने-२०२३	मिळकतीये ते सर्वे भाग आणि विभागः फ्लंट क्र. ४०१, कार्रेट क्षेत्र
सी. बालकृष्ण साधू शेट्टी	इ. १६,३७,८२१/- (स्पर्य	जाहिरात मोजनाय ३६८ ची. फू., ४ धा मजला, बिल्डिंग क्र.
(प्रॉस्पेक्ट क्र. आवएल१००६२९९७)	सोळा लाख सदतीस हजार	जेबी२, पुराणिक सिटी, गुध्याना रोड, ळागे ४१०२०१, महतपटू,

e-IV, गुरुगान, हास्यागा. .२०२३ सती / – प्राधिकत अधिकारी, आयआग

G	महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत)								
	•	ना क्र. /०३/२०२३	होरबंद निविदा मार्गा	वेत आहे.					
अ. क्र.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम रुपये	कोरी ई-निविद						
"				cindia.org) पर्यंत					
अ) १	का.अ., मऔविम, स्थापत्य विभाग, पुणे तळेगाव औद्योगिक क्षेत्र, टप्पा क्र. ५ मे. हॅबमोर कंपनीच्या बांधकामासाठी UPVC तात्पुरते जलवाहिनी पुरविणे व टाकणे.	१६,००,९६५/-	28/08/2023	0७/0२/२०२३					
ৰ)	का.अ., मऔविम, मा.तं. विभाग, पुणे								
8	राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान टप्पा क्र. ३ हिंजबडी माण रस्त्याची देखभात व दुक्स्ती टप्पा क्र. ३ मधील एन. एफ रस्त्याच्या मध्यवर्ती कडांची उंची वाढविणे आणि फुटपाथवर कठडा बांधणे.	१३,०७,८९७/-	२४/०१/२०२३	०७/०२/२०२३					
?	राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान टप्पा क्र. १ हिंजबडी सांडपाणी व्यवस्थेची देखभात व दुरुस्ती उदंचनगृह भूखंडामधील क्षतीग्रस्त सरक्षण भितीची दुरुस्ती व इतर अनुषंगिक कामे करणे.	१५,९९,२८९/-	28/08/2023	०७/०२/२०२३					
W	राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान टप्पा क्र. ३ हिंजबडी अनिवासी इमारत व स्त्त्याची देखभाल व दुरुस्ती अग्निशमन केंद्र इमारत व एसईडीड क्षेत्राबाहेरील रस्त्याची साफ सफाई व देखभाल करणे.	२५,०२,४०१/-	58\08\5053	06/09/9093					
8	राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान टप्पा क्र. १ हिंजबडी अग्रिशमन केंद्रासाठी देखभाल व दुस्ती, कर्मेचारी निवासस्थानाची गरंपगेटी करणे, गर्चीच्या छतासाठी ACPRS व PLCNR द्वारे जलरोधक प्रक्रिया करणे व अग्रिशमन केंद्र परिसारतील किरकोळ दुस्तीची कामे करणे.	३८.७८.८८५/-	28/08/2023	0८/0२/२०२३					
(क)	का.अ., मऔविम, बारामती विभाग, बारामती								
8	कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र अग्रिशमन केंद्र देखभाल व दुरुस्ती किरकोळ विद्युत कामकाज तसेच कुरकुंभ अग्रिशमन केंद्र परिसरातील जुने पथदिवे खांब बदलणे.	९,७२,६९५/-	28/08/2023	09/07/7073					
?	इंदापूर औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती इंदापूर औद्योगिक क्षेत्रातील ३०० मिमी व्यासाच्या RWRM आणि पाणीपुरवठा वितरण नेटवर्कची वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे.	१५,९२,३५२/-	?8/0 १ /२०२३	0७/0२/२०२३					
W	जेजुरी औद्योगिक क्षेत्र रस्ते व पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील साफसफाई व देखभाल करणे तसेच पाणी प्रक्रिया केंद्र आवारातील स्वच्छता करणे.	१५,९९,०८९/-	२४/०१/२०२३	06/02/2023					
8	कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र सांडपाणी देखभाल व दुरुस्ती पंपींग व्यवस्थेसह CETP ते HRTS प्रणालीपर्यंत १९० मि.मी. एचडीपीई पाईप पुरविणे, जोडणे व कार्यान्वित करणे.	२८,९१,५५५/-	२४/०१/२०२३	०८/०२/२०२३					
٩	जेजुरी औद्योगिक क्षेत्र रस्ते देखभाल व दुरुस्ती जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यावरील खड्डे भरणे व दुरुस्ती करणे.	३४,११,४१५/-	28/08/2023	0८/0२/२०२३					
Ę	इंदापूर औद्योगिक क्षेत्र रस्ते देखभाल व दुरुस्ती इंदापूर औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे भरणे व पॅच वर्क करणे.	39,00,900/-	28/08/2023	0८/0२/२०२३					
G	बारामती औद्योगिक क्षेत्र पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती बारामती येथील पाणी प्रक्रिया केंद्र येथील पॅनलसाठी आयसोलेशन प्रणाली आणि इन्युलेशन प्रक्रिया प्रदान करणे.	80,88,308/-	28/08/2023	0८/0२/२०२३					
(ड)	का.अ., मऔविम, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर								
8	कागल-हातकणंगले, विरोत्ती व गोंकुळ विरागाव औद्योगिक क्षेत्र संवुक्तिक पाणीपुरवटा ग्रोवना देखभाल व दुरूसी उच्चदाव व लघुदाव विद्युत शक्काणांची देनिंदर देखभाल व दुरूसी तमेच शुप्द/अशुप्द- पाणीपुरवटा केंद्रव एव आर टी एस कागल औद्योगिक क्षेत्र वेशील उच्चदाव व लघुदाव उपकरणांची एक वर्षासाठी देखभाल व दुरूसी करणे.	३५,५२,०७२/-	२४/०१/२०२३	o८/o२/२०२३					
?	कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र सांडपाण्याची देखभाल व दुरुस्ती सन २०२३-२०२४ करिता एच आर टी एस व्यवस्थेची वार्षिक परिचलन व देखभाल करणे.	४०,३४,८६३/-	28/08/2023	o८/o२/२०२३					
इ)	का.अ., मऔविम, कोल्हापूर विभागांतर्गत सातारा उपविभाग, सातारा								
₹	खंडाळा औद्योगिक क्षेत्र पाणीपुरवळा योजना देखभाल व दुरुस्ती जलशुध्दीकरण केंद्र , उंच टाकी व भुस्तीय टाकीच्या भूखंडामध्ये वृक्षारोपण करणे. दिससी मागणी	৬,৬২৬/-	२४/०१/२०२३	0२/0२/२०२३					
ई)	का.अ., मऔविम, सांगली विभागांतर्गत सोलापूर उपविभाग, सोलापूर								
8	चिंचोली औद्योगिक क्षेत्र चिंचोली, टेमूणीं आणि मंगळबेढा औद्योगिक क्षेत्रातील दिवानतीची देशमाल व दुरुतती एका वर्षासाठी चिंचोली, टेमूणीं आणि मंगळबेढा औद्योगिक क्षेत्रातील दिवानतीची मजुर व साहित्यासह वार्षिक देखभाल व इतर अनुषंगिक कामें करणे.	३८,६३,८३८/-	२४/०१/२०२३	०८/०२/२०२३					
Щ	1								



IIFL SECURITIES LIMITED

CIN: 199999MH1996PtC132983

Regd. Office – IIFI House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23,

MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane – 400604

• Tel: [91-22] 41035000 • Fax: [91-22] 25806654 • E-mail: secretarial@iifl.com

		Quarter ende	d	Nine mon	Year ended	
Particulars	Dec 31, 2022	Sept 30, 2022	Dec 31, 2021	Dec 31, 2022	Dec 31, 2021	Mar 31, 2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income	34,698.76	32,340.41	36,795.13	96,519.02	95,436.28	1,31,641.05
Profit before tax	8,505.13	7,532.74	11,341.62	22,176.70	29,663.52	40,210.21
Profit after tax	6,456.13	5,546.54	8,607.19	16,341.51	22,695.05	30,583.02
Total comprehensive income	6,420.36	5,531.67	8,601.90	16,164.91	22,592.64	30,566.99
Equity share capital	6,097.10	6,082.50	6,071.26	6,097.10	6,071.26	6,078.72
Other equity						1,12,118.82
Earnings per share (of ₹ 2/- each)						
- Basic (in ₹) *	2.12	1.83	2.84	5.39	7.47	10.09
- Diluted (in ₹) *	2.10	1.81	2.79	5.33	7.36	9.94
*Quarter and nine months ended numbers	are not annualised					

FXTRACT OF THE STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

Notes:

1) The above consolidated unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2022, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on January 23, 2023.

2) These consolidated unaudited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards 34 - Interim Financial Reporting ("Ind AS 34") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant tusies issued thereunders and other accounting principles generally accepted in India with the requirements of Regulation 33 and 52(4) of 556ft (Listing) Obligation and Disclosure Requirements (Regulations, 2015, as amended.

Regulations, 2015, as amended.

Regulations, 2015, as a mended.

The property of the

मुंबई, मंगळवार, २४ जानेवारी २०२३ | नव 🕒 शक्ति 🛂

		Quarter ende	d	Nine mon	Year ended	
Particulars	Dec 31, 2022	Sept 30, 2022	Dec 31, 2021	Dec 31, 2022	Dec 31, 2021	Mar 31, 2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income	31,608.02	29,830.85	28,568.93	88,384.00	77,787.19	1,15,052.07
Profit before tax	8,626.61	7,543.59	7,952.50	21,762.21	21,814.16	35,877.08
Profit after tax	6,592.30	5,629.61	6,218,96	16,200.66	16,775.99	28,411.32
Total comprehensive income for the period	6,563.59	5,613.59	6,217.08	16,036.37	16,680.10	28,386.39

S) The Board in its meeting held on Tuesday, December 06, 2022 had considered and approved the Scheme of Arrangement between IIFL Securities Limited ("Demerged Company") and Spaisa Capital Limited ("Resulting Company") and their respective shareholders and creditors ("Scheme"). The Scheme, inter alia, provides for the demerger, transfer and vesting of the Online Retail Trading Business of Demerged Company into the Resulting Company, on a going concern basis (with effect from the appointed date April 01, 2023) and in consideration thereof, the Resulting Company shall issue its equity shares to the shareholders of the Demerged Company. These shares shall be listed on Bombay Sck Exchange Limited and the National Stock Exchanges in Intelligence of Company. These shares shall be listed on Bombay to Exchange intelligence of the Statistics of Company. These shares shall be listed on Bombay to Exchange the Statistics of Company. These shares shall be listed on Bombay to Exchange the Statistics of Company. These shares shares the Statistics of Company and Statistics of Company and Statistics of Company and Statistics of Company. The Scheme is, intered specified and the National Stock Exchanges in the Statistics of Company. The Scheme is, interest and the National Stock Exchanges in the Statistics of Company. The Scheme is, interest and the National Statistics of Company and Statistics of Company. The Scheme is, interest and the National Statistics of Company and Statistics of Company. The Scheme is, interest and the National Statistics of Company and Statistics of Company. The Scheme is, interest and the Statistics of Company and Statistics of Company. The Scheme is, interest and the Statistics of Company and Statistics of Company. The Scheme is, interest and the Statistics of Company and S

Date: January 23, 2023 Place: Mumbai

R. Venkataraman Chairman and Managing Director (DIN : 00011919)

360 ONE WAM LIMITED (Formerly known as IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED)
CIN: L74140MH2008PLC177884
Regd. Office: IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013.
Tel: (91-22) 4876 5600 | Fax: (91-22) 4646 4706
Email id: secretarial@iflw.com | Website: www.360.one

36<u>Q</u>

असाधारण सामान्य बैठक आणि ई–मतदान माहिती सूचना

थेथे असे सुचित करण्यात वेते की 360 वन यॅम लिमिटेड (पूर्वी आवआवएकएल बेल्ब मेंतेबरेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारी) ('कंपती') ची आर्थिक वर्ष 2022-23 साठी तिसरी अलाधारण सामान्य बेटक ('इक्कीफ्प') ही बुधवार, 15 फेब्रुवारी 2023, रोगी (भारतीय बेळेतुमार) सक्तळी 11:50 वाजात व्हिडिंको कॉन्फरम्स ('क्कीफ्प') वृंत आडियो क्लिन्युक्सर ('क्कीफ्प') ज्या भाजपान), एका ठिकाणी वैपत्तिक स्वस्थात एकत व बेला असाधारण सामान्य बैठकीच्या सूचनेतुमार ('इकीफ्प सूचना') कंपनी कोल (तिस्टिंग ऑक्सिफ्स अंट डिस्स्लोझर किकापसंदेश) नियासक, 2015 आणि कांसींट मंतालय ('एमसीर) च्या सामान्य परिपदक क. 11/2012 दिलांक 28 डिलंबर 2022 च्या आणि विलसुसंदित अंट एसखर्चेज बोर्ड आचि (क्लिप) च्या 5 जानेवारी 2023 च्या परिपन्नक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-2/सीआवआर/पी/2023/4 आणि इतर परिपन्नकांनुसार (ज्यांना एकत्रितपणे **'एमसीए आणि सेबी परिपन्नक** असे नमूट केले जाईल) उद्योगाच्या व्यवहारांसंदर्भात आयोजित करण्यात येणार आहे.

एमसीए आणि सेबी परिपत्रकांनुसार, इजीएम सूचना ही इलेक्ट्रॉनिक माध्यमाने अशा सदस्यांना पाठविण्यात आलेली आहे ज्यांनी आपले ई-मेल ॲड्रेस हे कंपनी/डिपॉसिटरीकडे जमा केले आहेत. सदस्यांनी ्रत्यात जाता के तारक्ष्यात, इनाट चुट्या हो रहणात्म जाता कराया जाता व्यवस्था आरों है क्या जाता है का अनुस है क्या जाता है आहे. है सबात जावें के ब्रिड्योष्ट सूचना है का स्कारण स्कार्य स्कार्य आप www.iiflwealth.com/Investor-Relations वर तस्त्रे वह किसिटड्या www.nseindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच ही मुचना मेंट्रत हिगीझिटरी सर्व्हिस (इंडिया) तिमिटेड ('सीडीएसएत') म्हणतेच www.evotingindia.com या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. इसीएम सुचना ई-मेलच्या माध्यमने जानेवारी 23, 2023 रोजी पाठवृत पूर्ण झालेती आहे.

कंपनी कायदा विभाग 108 नुसार तसेच कंपनी कायदा (व्यवस्थापन आणि प्रशासन) 2014 च्या नियम 20 आणि सेबी लिस्टिंग नियामक, 2015 च्या नियामक 44 नुसार त्या सह इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या सामान्य बैटकीवरील सेक्रेटरीयल स्टेन्डइर्स (एसएस-2) नुसार कंपनीद्वरी सहत्यांना एलेक्ट्रॉनिक माध्यमने इत्रीएम सूचनेमधील व्यवहार्यवाली मतदान करण्याची परवानगी देत असून वाकरिता सीडीएसएलच्या ई-मतदान सेवांचा अवलंब केला जाईल. मतदानाचा अधिकार हा कंपनीच्या पेड-अप ग्रेअपमधील इकिटी शेअर्सच्या तुलनेतुसार असेल. व्हीसी/ओव्हीएएम च्या ध्यामाने इजीएमला हजर राहाणाऱ्या सदस्यांची हजेरी ही कायद्याच्या विभाग 103 नुसार संख्या जाणून घेण्याकरता केली जाईल.

- a) कट ऑफ रितांक बुधवार, फेब्रुवारी 8, 2023 पर्वत डिमटेरियलाइन्ड किंवा भौतिक स्वरूपातील शेउमें असतीत्वा ज्या मस्त्यांची गांवे ही डिपाझिटरीद्वारे लाभार्ची नोटणी वहीत नोटिबली मेली असतीत तेव सत्स्य ई-मतदानासाठी पात्र (पात्र सदस्य) म्हणून ओळखले जातील आणि त्यांनाच इत्तीएम सूचनेमध्ये रिलेल्या व्यवहारांवाती इत्तीएमच्या वेळेला रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाच्या माध्यमाने मतदान करता येऊ श्रकेल.
- b) रिमोट ई-मतदान हे शनिवार, फेब्रुवारी 11, 2023 रोजी सकाळी (भारतीय वेळेनुसार) 9:00 वाजता सुरू होईल.
- c) रिमोट ई-मतदान हे मंगळवार, फेब्रुवारी 14, 2023 रोजी संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार) 5:00 वाजता संपेल.
- d) नमूद केलेल्या बेळेआधी तसेच बेळेनंतर रिमोट ई-मतदानाची सुविधा दिली जाणार नाही आणि मंगळवार, फेब्रुवारी 14, 2023 रोजी संध्याकाळी 5:00 (भारतीय बेळेनुसार) नंतर सीडीएसएल द्वारे रिमोट ई-मतदान मोड्युल बंद केले जाईल e) एखाद्या ठरावावर सदस्याने आपले मत नोंदविल्यानंतर, ते त्याला बदलता येणार नाही.
- f) ज्या सदस्यांकडे डिमटेरियलाइज्ड किंवा भौतिक स्वरूपात शेअर्स आहेत पण त्यांचा ई-मेल अँड्रेस नॉटविलेला नाही त्यांना रिमोट ई-मतदानाच्या माध्यमाने मतदान कसे करावे हे एजीएम सुचनेमध्ये सांगण्यात आलेले आहे.
- सदस्यांना इजीएमला व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमाने उपस्थित राहन सहभाग घेता येऊ शकेल.
- च्या सरस्वांनी स्मिट ई-मतदानाच्या मध्यमाने आपले मत दिले आहे, त्यांना इबीएमच्या बेळेला पुन्हा मतदान करता येणार नाही.
 इबीएमच्या वेळेला ई-मतदान कसे करावे हे इबीएम सुक्तेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
 त्वीसी/ओएव्हीएमच्या माध्यमाने इबीएसला हजर राहणाऱ्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाच्या माध्यमाने टरावांबर मतदान केले नसेल किंवा त्यांना तसे करता आले नसल्यास, ते इबीएमच्या
- वेळेला मतदान करण्यास पात्र असतील.

कंपनीन इलेक्ट्रोनिक साध्यमाने इजीएम सूचना पाठविल्यानंतर एण कट ऑफ तारखे पूर्वी म्हणजेच बुधवार, फेब्रुवारी ६, 2023 पूर्वी एखादी व्यक्ती कंपनीची सदस्य झाल्यास, त्याने इजीएम सूचनेमध्ये दिलेल्या लॉगीन पद्धतीचा अवलंब करावा आणि कोणत्याही प्रकारचे प्रसन असल्यास कंपनीशी Secretarial@iiflw.com या ई-मेल वर संपर्क साधावा.

आसी सदस्यांना ई-मेलच्या माध्यमाने संपर्क साधून पर्यावरण संस्रणासाठी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे समर्थन करण्यास प्रोत्साहित करतो आहोत. त्याला अनुसरून सदस्यांनी त्यांचा ई-मेल अँड्रेस खालील पद्धतीने नोंदवावा/अद्यावक करावा ही विनती:

- a) ज्या सदस्यांकडे डिमटेरियलाइज्ड पद्धतीचे शेअर्स आहेत आणि ज्यांच्या ई-मेल ॲडेसचे नोंदणीकरण/अद्ययावतीकरण झालेले नाही त्यांना आपल्या संबंधित डिपॉझिटरी प्रतिनिधींकडे आपला ई-मेल अँड्रेस नोंदविण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येते आहे; आणि
- b) ज्या सदस्यांकडे भौतिक स्वरूपाचे श्रेअसं असतील त्यांना कंपनीचा रिजस्ट्रार आणि श्रेअर ट्रान्सकर एउंट म्हणजे, लिंक इन्टाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड कडे rnt.helpdesk@linkintime.co.in येथे ई-मेल करून आपला ई-मेल अंड्रेस नेंदिबच्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येते आहे.

सदस्यांना आपते नाव, पत्ना, ई-मेल अंड्रेस, दृष्यनी क्रमांक/ मोबाईल क्रमांक, 'बैंक खाते तपशील, पंग नंबर, नामांकित व्यक्ती, पावर ऑफ अटर्नी इत्यादी संबंधित कोणतेही बदल कताववाये असल्यास, शेअर्स क्रिमटीस्वलाइन्ड प्रकारचे असल्यास संबंधित डिपॉझिररी प्रतिनिर्धीकडे आणि भीतिक स्वरूपाचे शेअर्स असल्यास रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एउंट म्हणजेच लिंक इन्टाईम इंडिया प्रायदेट लिमिटेड कडे, ईबीएम सूच्नेमध्ये दिलेल्या प्रक्रियेचे पालन करून संबंध करणाची विनंती करतो.

ई-मतदानासंबंधित कोणतेही प्रस्न/इक्रमी असल्यास, सदस्यांनी बांबार विचारले जाणारे प्रस्त (एकायब्र) बचावे आणि सीडीएसएलचे संकेत स्वळ म्हणवेच www.evotingindia.com येचे हेरण विभागातील ई-मतदान मॅन्युअस्ता आचार प्याचा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वा संकेतस्वळावर चीकजी करावी किंवा टील फ्री क्रमांक १८०० १२ ५५३३ वा संपर्क साध्याव किंवा श्री. एकेश टळवी, बरीष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल ए किंग, २५ वा मतदान, मॅथॉन घट्टवांसस, मफततात मिल कंपाऊंड, एव एम जोशी मार्ग, लोअर एसेल (पू) मुंबई४०० ०१३ येथे संपर्क साधाव किंवा Secretarial@iifw.com येथे कंपनीला ई-मेल करावे.

360 वन वॅम लिमिटेडकफि रोहित भरे

स्थळ: मुंबई **तारीख:** जानेवारी 23, 2023